

MINES LIMITED

(CIN: L51900MH1984PLC034662)

Corporate Office & Correspondence Address

No.77, 16th Cross, Sector-IV, HSR Layout, Bengaluru-560 102. Tel .: +91 80 47762900 Fax : +91 80 47762901 Email : info@deccangoldmines.com Website : www.deccangoldmines.com

February 22, 2024

To,

Corporate Relationship Department BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 512068 Dear Sir / Madam,

Sub.: Intimation of Newspaper Publication with respect to Notice of 03/2023-24 Extra-

Ordinary General Meeting and e-voting instructions.

With respect to the captioned subject, please find enclosed copy of advertisement with respect to Notice of 03/2023-24 Extra-Ordinary General Meeting of the Company to be held on Thursday, March 14, 2024 through Video Conference (VC) along with the e-voting Instructions, pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, published in following newspapers:

- 1. Free Press Journal dated February 22, 2024 and;
- 2. Navshakti dated February 22, 2024.

Kindly take the above on record and oblige.

Yours faithfully,

For DECCAN GOLD MINES LIMITED

SUNDARAM Digitally signed by SUNDARAM SUBRAMAN SUBRAMANIAM Date: 2024.02.22 IAM 15:48:32 +05'30'

Subramaniam S.

Company Secretary & Compliance Officer

Membership No.: ACS 12110

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that our dient wants to mestigate the table of 1) New Section of the Section of the Section of the Section of Section 1 of Sec

SCHEDULE
ALL THAT piece or parcel of Pension and Tax (Rede ground together with messuage tension and Tax) ALL THAT piece or parcel of Pension and Tax (Redeemed) Land or round logether with messuage, tennement or dwelling house standing nerson and known as Mukund Niwas (ground plus three floors), altuste infiging and being at the Junction of Gliggaum Road and Kandewalf Road Schrift (Standard Standard Standard

VIS LEGIS LAW PRACTIC

ADVOCATES 1101/1102, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021 Email: mumbai@vllp.co.in Place: Mumbai Date: 22" February, 2024



IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2

Original Application No.: 515 of 2023

vs M/S. MAULIK ENTERPRISES & ANR.De WHEREAS, OA/515/2023 was listed before Hon'b DRT-II on 04.07.2023. DRT-II on 04.07.2023. WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summon

WHEREAS this Hon bit Tribunal is pleased to issue summons (Notice on the said Application under Section 19(4) of the Act, (QA) filed against you for recovery of debts of 7.67,7307/. RR. Sevent § St. Lakhs Sevent Seven Thousand Three Hundred Seven Only) (Application along with copies of documents etc. annexed, Whereas the service of summons could not be affected in ordinary manner and whereas the Application for Substituted service has been allowed by this Horble Tribunal. In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under.

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:

(1) To show cause within 30 (Thirty) days of the service of summons as to why relief prayed for should not be granted; (ii) To disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under Senal No. 3A of the original application; (iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under Serial No. 3A of the original application; (iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets over which security interest is created and / or other assets and properties or assets and properties or other assets and Properties are assets and properties or other assets and Properties are assets and properties are assets and properties are as a continuation of the asset and properties are as a continuat

(v) You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and Properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with bank or a financial institution holding security interest over such assets. You are also directed to file writher statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 27.03.2024 at 11:00 A. M. failing which the application shall be heard and decided in your absence.

27.03.2024 at 11:00 A. M. Talling which the application shall be heard and decided in your absence. Given under my hand and the seal of this Tribunal on this date 31st Day of January 2024.



Registra DRT-II, Mumba

DRT-II, Mumba lame and Address of all the Defendants . M/s. Maulik Enterprises, A Sole Proprietary Concern, Through The Sole Proprietor Mr. Subash Murali Dakolia Carrying Or Business - At 192, RPG Colony, JP Road, Near Bandra Kha Express Highway, Bandra (E)-400 051; -Also At Flat No 242, Samrat CHSL, MHB Colony, Reclamation, Bandra (W) 400 050; -And Also At 311, 3" Floor, Morya Landmark-1, Off Linking Rapid Chebiavara, Andheri (W) Mumbal-400 053.

Linking Road, Oshiwara, Andheri (W), Mumbai-400 053.

Mr. Subhash Dakolla, 192, RPG Colony, JP Road, Nec
Bandra Khar Express Highway, Bandra (W)-400 051
Email ID: subhashdakolia/786@gmail.com

Shop No 7,8,9 Amit Akshay Apartment, Near An Hospital Bhiwandi Phone 02522-220613/614

GOLD AUCTION NOTICE w mentioned borrower has been issued notices to pay his is towards the loan granted against pledge of gold ornamen is towards the loan granted against pledge of gold ornamen is in time, to We are constrained conduct auction of the latter of the loan of the latter of t

NAME	ADDRESS	ACCOUNT NUMBER	GROSS WEIGHT	LOAN OUT- STANDING (As on 17.02.2024)
Khushal Motisingh Deora	Arihant Dham Building 3rd,Arihant Dham Building 3rd,Dhamankar Naka, Bhiwandi-421302	21249520 00000166	195.01 (Gross Weight) & 116 (Net Weight)	Rs. 4,94,665/-

hiwand Branch. Interested parties may contact the branch wird along with photograph, valid photo ID proof and address uction date as per time indicated above. Other terms and collimated at the time of auction.

ace:Bhiwandi ate: 22.02.2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public by and large that my client has instructed me to investigate the Title of the property more particularly described in the schedule hereunder written.

All the Person/s having any claim against, in, to or upon the under mentioned property by way of inheritance, agreement, MOU, contract, sale, mortgage possession, gift, lease, sub-lease, License, lien, charge, trust, maintenance, easement, tenancy, sub-tenancy or otherwise FSI including full potential are required to notify the same in writing stating the extent and nature thereof alongwith supporting documentary evidence to the undersigned at the address given herein below within fifteen days from the date hereof evidence to the undersigned at the address given herein below within fifteen days from the date hereof failing which it shall be deemed that there are no claims and/or the same are waived/abandoned and any other mode adopted to notify such claim except to the undersigned as aforesaid shall not be taken into consideration

SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFERRED TO

ALL THAT piece or parcel of the land being Final Plot No. 421, admeasuring 5502.29 sq. mtrs., Panchpakhadi. Taluka & District Thane, within the limits of Thane Municipal Corporation.

Mr. Arvindkumar Pandey Date: 22/02/2024 Place: Thane

Advocate, C-1208, Nandanvan Homes, Parsiknagar, Kalwa (w), Thane-400605

FORM-1 nt of Maharashtra

Public Works Department

Building Construction Division, Mulund, Mumbai Telephone No. 022-25590633 E- Tender Notice No. 12 (2023-24) E-mail address :- bomulund.ee@mahapwd.gov.in Telephone/Fax Number :- 022-25590633

Telephone/Fax Number :- 022-25890633
E-Tender for the following work in B-2 Form is invited via online -etendering system from Valid Registered Contractor by the Executive Engineer, Bullding Construction Division, Mulund, Mumbal on behalf of Government of Maharashtra. Tender Documents are downloaded from Government of Maharashtra portal https://mahatenders.gov.in Right to select or reject is reserved by Executive Engineer, Building Construction Division, Mulund, Mumbai Tender with condition is never accepted.

Sr. Vo.	Name of Work	Estimated Cost Rs.
	Construction of "Bharatratna Lata Dinanath Mangeshkar International College of Music and Museum" at C.T.S. 4094/1, Kalina, Santacruz, Mumbai. (Including Civil) and Electrical works)	155,75,90,000/-

The Executive Engineer, Building Construction Division, Mulund, Mumbai (W) Reserves right to Accept or Reject any offer Conditional offers will not be accepted.

be accepted.

All the changes pertain to notice will not published in newspapers and online in websites.

All the detail information is available on following websites:

1) www.mahatenders.gov.in

E-Tonder Submission bate 5/02/2024 to 15/03/2024

E-Tonder Submission bate 6/02/2024 to 15/03/2024 Date of Pre-bid meeting 06/03/2024 Time 15.00 Hrs E-Tender Opening Date 18/03/2024

(Surekha S. Pawar)

Building Construction Division, Mulund, Mumbal

NO. EE/BCD/ 252 of 2023 Office of the Executive Engineer, Building Construction Division, ESIS Hospital Compound, Mulund, (West), Mumbai - 400080 Date :- 09/02/2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, we on behalf of our clients are investigating the title of Mrs. Janeki Meni, Mr. N.M. Gengedharan and Mrs. Lallthat was maintained to the client of the title of the state of the control o

comprised of Flat and Snake's inour patenciary resources.

All those person's having or claiming any right, tille demand, estate interest by way of sale, mortgage, transfer, lease, lien, exchange, devise, bequest, trust, share, inheritance or otherwise however into, or or upon the said property and creating to be in possession of the spoperty or any part thereof are hereby required to give notice thereo right or claim to be undersigned having their offices and Fort Chambers, Wing, 2nd Floor, 65 Tamarind Lane, Fort, Murnbai, Maharashira 4000 within 14 (fourteen) days from the date of publication hereof, falling with the claim, if any, shall be deemed to have been released or valved and transaction shall be completed without taking any such claim into account.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

THE SCHEDULE ABOVE REFERRED 10
Flat No. 201 admessuring 50.00 sp. ct. (carpet area) on Second Floor of Building known as 'Dwarlak' situated at Plot No. 10 of Garoda Nagar Scheme bearing CTS No. 195111, Survay No. 249, Hissa No.4, Vallable Baug Extn Lane, Village Ghatkopar, Ghatkopar East, Mumbai 400 077 adalog with 60 (Salvi) shares of RS-50 -each bearing Datanctive Nos. 201 to 260 (both inclusive) represented under Share Certificate No. 4 issued by The Pavanalayarin Co-operative Society Ltd. duty replaced under the provisions of Maharashira Co-operative Society Ltd. duty replaced under the provisions of Maharashira Co-operative Society Ltd. duty registered under the gregistration no. 2604th Sci.400 of 1972. ted this 22" day of February, 2024

Sdi M/s. Purnanand & Co. Advocates and Solicitors Fort Chambers, 'C', Wing, 2nd Floor, 65 Tamarind Lane Fort, Mumbai, Maharashtra 40002

PUBLIC NOTICE
tice is hereby given that under instructions from our gients, we are investigating title of (1) MR. PRANAV PRATAP DOSHI & (2) MR. ASHISH PRATAP DOSHI, both adults of umbai, Indian Inhabitants, having their address at Khatau Building, Ground Floor, 8/10 Alke

Any person or persons having any claim, demand, share, right, title and/or interest of an ver in the undermentioned Property or any part thereof by way of any Agreement, sale, transfer, mortgage, charge, lien, encumbrance, gift, bequest, release signment, lease, sub lease, leave and license, partnership deed, loans, use, possession tion, trust, inheritance, outstanding taxes and/or levies, outgoings & maintenance chment, injunction, decree, order, award, lispendens and/or by virtue of the origin nd whatsoever are required to make the same known in writing, alongwith certified tru ies of documentary proof, to the undersigned, having their office at 2nd floo

agyodaya Building, 79, Nagindas Master Road, Fort, Mumbai- 400 023, within four (14) days from the date hereof, otherwise the same shall be considered as waived. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: intire 1st Level Mezzanine Floor admeasuring 655 sq. mtrs. tog

with exclusive right to use and occurs the adjoining terrace admeasuring approx. 46 so ntrs. thereon in the Building "C" known as "Kavya Aura" with unrestricted right to access th presaid Building which is constructed on the Land bearing Cadastral Survey No. 1/369 of Fardeo Division admeasuring 2240.82 sq. mtrs. lying, being and situate at Sitara

4. Yours truly, FOR M/S. MARKAND GANDHI & CO. (Satyen Vora) Partner Advocates & Solicitors

Dated this 22nd day of February, 2024.



Regional Office, Mumbai Thane, Dhanlazmi Industrial init Motors, Thane (W), 400 601. Tel.: 022-21721145 (D) Credit Recovery & Legal Services Dr

DEMAND NOTICE ISSUED UNDER SECTION 13 (2) OF SARFAESIA 2002

Sec.13 (2) read with Sec.13 (3 . 306650200364 & 320306650200365 wi

satisfactority and nence, in terms of the fixt guidelines as to the income Recognition. Prudential Acounting Norms, your accountish reskive been classified as Non-PerformingAs as on 08.02.024. As on 08.02.024 is sum of Rs. 55.32.028.00 (Rupees Fifty Five Lal Thirty Two Thousand and Twenty Six) logather with tinther interest and charges at contractual rate from 08.02.02024 is custistanding in your account's.

Type of Facility	Outstanding amount as on date of NPA i.e. as on 06.02.2024	Un applied interest w.e.f. 07.10.2023 to 08.02.2024	Penal Intt (Simple)	Cost / Charges incurred by Bank	Total dues
HL 3203066 50200364	Rs. 26,88,825.00	Rs. 77,506.00	0.00	0.00	Rs. 27,66,331.00
HL 3203066 50200365	Rs. 26,88,105.00	Rs. 77,590.00	0.00	0.00	Rs. 27,65,695.00
Total dues					Rs. 55,32,026.00

Contigue of Immunolab prompting death and to seeked southy interest to year of it.

Mortgage of Immunolab prompting death and the include of IEEE AL (II.) (A. South 1984 pt. in years, 1st Floor, B. Willing, Varundson Residency, Plot N. 7.8.5, Survey No. 32, Villa Damone, Tablack Astron United and Endeduce, 1st Floor, B. Willing, Varundson Residency, Plot D. 7.8.5, Survey No. 35, Survey No. 35, Survey No. 35, Survey No. 35, Survey No. 37, Villa Damone, Tablack Astroph. Interfer Survey No. 36, Survey No. 29, Villago Damone, Tablack Astraph. Interfer Asgraph 4:1016.

Therefore you are hereby called upon in terms of section 13(2) of the Securitisation of Reconstruction of Formation Assets and enformment of Communication of Terminal Assets and enformment of Communication of Communic Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest.Act, 2002, to pay a of Rs. 55,32,026.00 (Rupees Fifty Five Lakhs Thirty Two Thousand and Twenty Six) log-tiful their interest and charges at the contractual rate from 06.02.2024 as per the terms conditions of loan documents executed by your and discharge wor liabilities in full within 60.

condition of from documents seconded by you and discharge your fabrities in it morn the date of receipt of this notice, failing within, we shall be constraine foresaid securities by exercising any or all of the rights given under the said Act. is ser section 13 (15) of the Act. on receipt of this notice you are restrained isposing of or dealing with the above securities without the consent of the bank, (our attention is invited to provisions of sub-section (19) of Section 13 of the SAR.

म्हाडा

MH/AD/A

MUMBAI BUILDING REPAIR & RECONSTRUCTION BOARD

(Unit Of MHADA)

TENDER NOTICE

The Executive engineer C-3 Division of Mumbai Bui

Sr. No.	Name of work	Amt. put to Tender (in Rs.)	Earnest money (inRs.)	Security Deposit (50% Initially & 50% through Bill)	form +	Date of issue of blank tender	Date & time of receipt of sealed tender	Time limit	Class of Contractor
1	2	3	4	5	6	7	8	9	10
1	Civil Work in Reconstructed tenement (RT) Building No. 346-352, Moulana Azad Road & 1-3-5, Bhandarwada Cross Lane, Mumbai under C-3 Divn.		NiI	12,000/-	590/-	22.02.2024 to 29.02.2024 10.00 a.m. to 1.00 p.m.	01.03.2024 to 04.03.2024 10.00 a.m. to 1.00 p.m.	12 months	Class-B & Above

In case of the ratios quoted below the estimated Tender cost, the L1 (1st lewest) bidder should have to submit Additional Performance Security Deposit them L2 (2nd Lewest) bidder will be asked and if he (L2) is agrees to carry out the work below % than L1 quoted Rate, then I Blank leader from the L2 (2nd Lewest) bidder will be asked and if he (L2) is agrees to carry out the work below % than L1 quoted Rate, then I Blank leader from that I be issued to the work below % than L1 quoted Rate, then I Blank leader from that I be issued below % than L1 quoted Rate, then I Blank leader from that I be issued to the submit of the L2 (2nd Lewest) bidder will be asked on it determined to the work below % than L1 quoted Rate, then I Blank leader from that I be issued to the work below % than L1 quoted Rate, then I Blank leader from that I be issued to the work below % than L1 quoted Rate, then I Blank leader from that I be issued to the work below % that I work done.

The Contractions were not registered in M.H.A.D. should produce certified copy afficially deliver from the contraction where the contraction of the form.

The Contractors Not are to a square of a contractor of the Contractors Not are to a square of a contractor of the Contractors Not are to a square of the contractors Not are t

Chemical Standard School College Colle

bereinarier referred to as the "Said Mary Records having any objection or any claim, right. Bile and/or infereis including the Mary of said, agreement for print of and by way of said, agreement for charge, lease, maintenance, bequest, including the said of the said of the transport journal or otherwise inspaced of the interfaces. It is possession, essement, same kown in writing to the undersigned at the below mentioned address and email assess to the said of the said of the said of the formation of the said of the said of the date of publication hereof, sailing which the claim of said, present shall be decemed to claim of said, present shall be decemed in

M Mulla Associate
Advocates & Solicitor
Block F-41, 4th Floo Dhanraj Mahal, Apollo Bunde Mumbai - 400 001 Email: maneck@mmassociates.in mohini@mmassociates.in

NOTICE

NOTICE

(See sub-clief (164-1)) of the 107)

POSSESSION NOTICE FOR MIMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Receivery Officer of the Savaria Co-operation
Housing Society, Live under the Mathantiant Co-operation of the Control of the Savaria Co-operation
Housing Society, Live under the Mathantiant Co-operation of the Savaria Co-operation
Housing Society, Live under the Mathantiant Co-operation
Experiment Debtor having falled to repay the amount, the undersigned has issued Notice before
Debtor having falled to repay the amount, the undersigned has issued Notice before
Administrated Savaria (Savaria Control of the Mathantiant Co-operation Societies Ruise, 1961 on 28.1 12023 and 1540 (1971) of the Mathantiantiant Co-operation Societies Ruise, 1961 on 28.1 12023.

The Judgment Debtor having violency with the property will be subject to the charge of the Mathantiantiant Co-operation Societies Ruise, 1961 on 28.1 12023.

The Judgment Debtor in particular state the public in general benefity societies (1971) (161-1) of the Mathantiantian Co-operation Societies Ruise, 1961 on 28.1 12023.

The Judgment Debtor in particular state the public in general benefity societies (1971) (161-1) of the Mathantiantian Co-operation Societies Ruise, 1961 on 28.1 12023.

The Judgment Debtor in particular state the public in general benefity societies (1971) (161-1) of the Mathantiantian Co-operation Societies Ruise, 1961 on 28.1 12023.

The Judgment Debtor in particular state the public in general the Processing Societies (1971) (161-1) of the Mathantiantian Co-operation Societies Ruise, 1961 on 28.1 12023.

The Judgment Debtor in particular state the public in general the Processing Societies (1971) (161-1) of the Mathantian Societies (1971) (161-1) of the Mathantian Societies (1971) (161-1) of the Mathantian S

Date: 22.02.2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, we are investigating the title of Mrs. Ramsaubramania lyer and Mr. Anantharaman lyer, reading at F. 102, on the First Floor of the building 'Owarrak' situated at Plot No Garodin Nagar Scheme, bearing CTS No. 196711, Survey No. 249, No. 4, Valiabh Baug Exth. Lane, Chatkopar (East), who is negotiatin our clients for sale of property comprised of Flat and Shares particularly described in the schedule hereunder wither.

particularly described in the schedule hereunder written. All those persons having or claiming our yight, title demand, estate or interest by way of sale, mortgage, transfer, lease, lien, exchange, eff., devive, bequest, funs, share, inheritance or otherwise however thio, over or upon the said property and/or claim to be in possession of the said property or any part thereof are hereby required to give notice thereof in writing together with the supporting documents and particulars of any such right or claim to be undersigned having their office at Terr Chambers, CY, Wing, 2nd Floor, 65 Tamarind Lane, Fort, Murnbal, Maharasshra 400023 within 14 (burteer) days from the date of publication hereof, failing which the claim, if any, shall be deemed to have been released or waived and the transaction shall be completed without taking any such claim flots occur.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO
102 admeasuring 542.00 sa ft /cornel THE SCHEDILE ABOVE REFERRED TO
Building known as Dwarfard situated at Pel No. 10 a demeasuring 542.00 ag. 1t. (carpet area) on First Floor of
Building known as Dwarfard situated at Pel No. 10 of Garodia Nagar
Baug Eart Lane, Village Chistoryae, Chistoyaer East, Mumbla 400 or72
along with 50 (Sixty) shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 1 to
60 (both Inclusive) orgenserated under Share Certification No. 1 issued by
The Pavansilayam Co-operative Society Ltd. duly registered under the
provisions of Maharashira Co-operative Societies Ad. 1950 under
Dated this 22" day of February, 2024
Sald.

Sd/-Advocates and Solicitors, Fort Chambers, 'C', Wing, 2nd Floor, 65 Tamarind Lane, Fort, Mumbai, Maharashtra 400023

DECCAN GOLD MINES LIMITED

CIN: L51900MH1984PLC034652

Registered Office: 501, Ackrull Trade Centre, Road No. 7, MIDC. Andheri (East), Mumbai 400093

ilt: info@deccangoldmines.com / dgmlagm@deccangoldmine: www.deccangoldmines.com

Registered Office: 501, Advant Trade Centre, Road No. 7, Email: Info@decarepolarines.com / Gymlagng@eccarepolarines.com / Gy

Wednesday, March 13, 2024 at 05.00 P.M. (IST): A the Cu1-Off date for determining the eliphility to vote by remote e-voting or e-voting at the time of the ESM is Thursday, March 07, 2024: e. any paras, who acquires shares of the Corprayin and becomes member of the Corprany after dispatch of the Notice of ESM and holding shares as of the Cur-Off Date is. March 07, 2024 may refer to the remote e-Voting instructions in the Notice afficient of the Notice or ESM on obtains a state of the Notice of ESM and the Cur-Off Date is. March 07, 2024 may refer to the remote e-Voting instructions in the Notice attached the Notice convening the ESM do obtain

instructions in the Notes attached the Notice convening the EGM to obtain the login ID and password. Members may not eithous attached the Notice convening the EGM to obtain the login ID and password. Members may not either instruction that the state of the Notice of

vote again;
(iv) a person whose name is recorded in the register of members or in the
register of beneficial owners maintained by the depositories as on the
Cut-Off Date only shall be entitled to avail facility of remote e-Voting as well
as e-Voting at the time of EGN;

as e-Voting atthe time of E6M; For the process and manner of remote e-Voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and InstaVote e-Voting manual available at high-fissavote linkelimie on on under Help's Assistance an email to the contact person whose details are as under: -Name: Prahaments (Brugane - Name: Prahaments (Brugane - Designation: (Associate-Client Robors). Link rithme India Pvt. Ltd - Address. C. 10.1 27 Park, Ltb Mang, Vilhroll West, Mumbai – 400083. - e-Mail 10: endocese/bindrime co.in

Place : Mumbai Date: February 21, 2024

• Phone Number: 49 12 24 918 000 (Extin 2228).
Members who are building shares in physical form whose e-Mail addressess are not registered with the Company can cast their vote through remote e-Voting or through the e-Voting at the time of the meeting in manner and by following the instructions as mentioned in the blots section of the foliosic dated February 14, 2002 deconvening the 020223 24 EGM.
Members are advised for register / update their e-Mail address with their DPs in sease of shares belief in electronic form and to the Company and J or 1st 17th.
Members are advised for register / update their e-Mail address with their DPs in sease of shares belief in electronic form and to the Company and J or 1st 17th.
Including Annual Report, Notices, Circulars etc. by e-Mail from the Company in Industry and order of the benefits.

By and order of the board For DECCAN GOLD MINES LIMITED

Sd/-Subramaniam Sundara Whole-time Director Company Secretary & Compliance Officer DIN: 06389138



अभ्युदय को-ऑप. बँक लि.

वसली विभाग, श्रमसाफल्य बिल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परळ गाव, मंबई ४०० ०१२,

फोन नं. ८५९१९४८७१२, ८१६९४५२७१३/७१९, ईमेल :- recovery@abhyudayabank.net

ताबा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **अभ्युदय को-ऑप. बँक लि.** या संस्थेचे **प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑप** यनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ (२००२ च्या ५४) मधील कायद्याचे कलम १३(१२) व सिक्युरिटी इंटरेस्ट **(एन्फोर्समेंट) नियम २००२ मधील नियम ३ अन्वये** प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खालील कर्जदाराला **मागणी नोटीस** पाढवून त्यांनी घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज त्यांना नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांचे आत भरण्यास कळविले होते. कर्जदारानी उपरोक्त नोटीसीप्रमाणे मागणी केलेली रक्कम मुदतीत भरणेकामी कसूर केली आहे. त्याअर्थी, कर्जदार व तमाम जनतेस कळविण्यात येते की, खाली सही करणाऱ्यांनी खालील परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतींचा सदर कायद्याच्या नियम क्र. ८ सह वाचावया<mark>च्या **सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२** कायद्याचे कलम १३ च्या उप कलम (४) अन्वये **प्रत्यक्ष/सांकेतिक ताबा**</mark> घेतला आहे. सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कलम १३च्या उप कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. सबब विशेषतः कर्जदार व तमाम जनतेस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेल्या मालमत्तेसंदर्भात कोणीही कोणाशीही कोणत्याही प्रकारचा तबदिलाचा/हस्तांतरणाचा करार करू नये, याऊपर कोणीही तसा व्यवहार केल्यास तो बेकायदेशीर ठरेल व त्यावर प्रथम **अभ्यदय को-ऑप. बँक लि**.ची येणे बाकी रक्कम व त्यावरील व्याज याचा बोजा राहील याची जनतेने दखल घ्यावी

मयत झाल्यापासून त्यांच्या कायदेशीर वारसांद्वारेः ३) श्री. बाळकूष्ण गायकवाड-वडील, ब) श्रीमती सीमा गायकवाड- आई क) श्रीमती. सोनाली सागर गायकवाड-पत्नी इ) मास्टर कार्तिक सागर गायकवाड-मुलगा अल्पवयीन असल्याने, त्यांचे पालकत्व : श्रीमती. सोनाली सागर गायकवाड र. मेसर्स. एसकेडी सर्व्हीस, प्रोप्रा. श्री. संदीप दत्तू निकम (कर्जदार, मालक) श्री. विनोद सुरेश मुळीक (जामीनदार) श्री. धनंजय दत्तू निकम (जामीनदार) (जामीनदार) (जामीनदार) (प्रत्यक्ष ताबा) (प्रत्यक्ष तावा) (प्रत्यक्ष ताबा) (प्रत्यक्ष ताबा) (प्रत्यक्ष ताबा) (प्रत्यक्ष	क. कर्जदारांचे नाव तारीख व येणे बाकी तारीख स्थावर मालमतेचे वर्णन क. श्री. सागर बाळकृष्ण गायकवाड, मयत झाल्यापासून त्यांच्या कायदेशीर वारसांद्वारें कर १७,३०,६२३.९५ भद्र. ०१.०१.२०२३ पासूनचे पुढील व्याज अभ्रेमती सोमा गायकवाड-पत्नी अग्रेमती सोमा गायकवाड अग्रेमती सोमा गायकवाड अग्रेमती सोमा बाळकृष्ण गायकवाड अग्रेम	C -1 -1	ગાં વ (વાવદાલ વ્યાળ વાવા લાળા દાહાલ વાવા અંગલાં વહ		
मयत झाल्यापासून त्यांच्या कायवेशीर वारसांद्वारे: ३) श्री. बाळकृष्ण गायकवाड-वडील, ब) श्रीमती सीमा गायकवाड- आई क) श्रीमती सोमा गायकवाड- आई क) श्रीमती सोमा गायकवाड- पत्नी ड) मास्टर कार्तिक सागर गायकवाड- पत्नी अवस्वी प्रक्रित सागर गायकवाड- पत्नी अवस्वी प्रतिक सागर गायकवाड- पत्नी अवस्वी सामर गायकवाड- सुलगा अल्पवयीन असल्याने, त्यांचे पालकत्व : श्रीमती. सोनाली सागर गायकवाड र. मेसर्स. एसकेडी सर्व्हीस, प्रोप्रा. श्री. संदीप दत्तू निकम (कर्जदार, मालक) श्री. विनोद सुरेश मुळीक (जामीनदार) श्री. धनंजय दत्तू निकम (जामीनदार) सो. सुनंदा संदीप निकम, (सह-कर्जदार, सह-मालक) सो. उज्जला दत्तू निकम, सो. उज्जला दत्तू निकम,	मयत झाल्यापासून त्यांच्या कायदेशीर वारसांद्वारे: ३३) श्री. बाळकृष्ण गायकवाड-वडील, ब) श्रीमती सीमा गायकवाड- आई क) श्रीमती सोमा गायकवाड- पत्नी ड) मास्टर कार्तिक सागर गायकवाड-पत्नी ड) मास्टर कार्तिक सागर गायकवाड-पत्नी ड) मास्टर कार्तिक सागर गायकवाड- सुलगा अल्पवयीन असल्याने, त्यांचे पालकवः श्रीमती. सोनाली सागर गायकवाड र. मेसर्स. एसकेडी सर्व्हीस, प्रोप्रा. श्री. संदीप दत्तू निकम (कर्जदार, मालक) श्री. विनोद सुरेश मुळीक (कर्णदार, मालक) श्री. धनंजय दत्तू निकम (जामीनदार) सी. सुनंदा संदीप निकम, (सह-कर्जदार, सह-मालक) सी. उज्वला दत्तू निकम,		कर्जदारांचे नाव		स्थावर मालमत्तेचे वर्णन
प्रोप्ना. श्री. संदीप दत्तू निकम (कर्जदार, मालक) श्री. विनोद सुरेश मुळीक (जामीनदार) श्री. धनंजय दत्तू निकम (जामीनदार) सी. सुनंदा संदीप निकम, (सह-कर्जदार, सह-मालक) सी. उज्जला दत्तू निकम, (सह-कर्जदार, सह-मालक) सी. उज्जला दत्तू निकम,	प्रोप्ना. श्री. संदीप दत्तू निकम (कर्जदार, मालक) श्री. विनोद सुरेश मुळीक (जामीनदार) श्री. धनंजय दत्तू निकम (जामीनदार) सें. सुनंदा संदीप निकम, (सह-कर्जदार, सह-मालक) सें. उच्चता दत्तू निकम,	9.	मयत झाल्यापासून त्यांच्या कायदेशीर वारसांद्वारेः 31) श्री. बाळकृष्ण गायकवाड-वडील, ब) श्रीमती सीमा गायकवाड- आई क) श्रीमती. सोनाली सागर गायकवाड-पत्नी ड) मास्टर कार्तिक सागर गायकवाड-मुलगा अल्पवयीन असल्याने, त्यांचे पालकत्व:	रु. २७,३०,६२३.९५ + दि. ०१.०९.२०२३	 मालक : कै. श्री. सागर बाळकृष्ण गायकवाड
सही/-		₹.	प्रोप्ना. श्री. संदीप दत्तू निकम (कर्जदार, मालक) श्री. विनोद सुरेश मुळीक (जामीनदार) श्री. धनंजय दत्तू निकम (जामीनदार) सौ. सुनंदा संदीप निकम, (सह-कर्जदार, सह-मालक) सौ. उज्वला दत्तू निकम,	रु. १,०८,९६,५८३.२० + दि.०१.१०.२०२३	 मालक : श्रीमती. उज्वला दत्तु निकम

प्राधिकृत अधिकारी स्थळ - सानपाडा/न्यु पनवेल अभ्यदय को-ऑप. बँक लि

> भारताच्या सर्वोच्च न्यायालयात दिवाणी अपिलेट न्यायाधिकरण

> > (आदेश XIX चा नियम ८, एससीआर २०१३) दिवाणी अपिल क्र. ५२०९-५२११ सन २०२२

सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया

...याचिकाकर्ता/अपिलदार

...उत्तरवादी

विरुध्द टेरास्कोप व्हेंचर्स लिमिटेड

दिनांक - १५.०२.२०२४

प्रति,

टेरास्कोप व्हेंचर्स लिमिटेड

(पूर्वी मोरयो इंडस्ट्रिज लिमिटेड अशी ज्ञात)

कार्या. क्र. २०३, २रा मजला, रिलायबल बिझनेस सेंटर कमर्शिलयल प्रिमायसेस सीएचएसएल, ओशिवरा, जोगेश्वरी (प.), मुंबई, जिल्हा मुंबई, महाराष्ट्र

(प्रोसेस आयडी: ३५१११/२०२४)

(सी.ए. क्र. ५२०९-५२११/२०२२/XVII)

ज्याअर्थी, वरील नमुद अपील (प्रत जोडलेली) हे वरील नावाच्या अपिलदारांच्या वतीने **मे. के जे जॉन ॲण्ड कं**. वकील द्वारे रजिस्ट्री मध्ये दाखल करण्यात ते **१२ सप्टेंबर, २०२२** रोजी सदर न्यायालयासमोर सुनावणीकरिता सूचीबध्द होते, त्यावेळी न्यायालयाने कृपा करुन खालील आदेश मंजुर केले.

'' स्टे साठी अर्जावर आणि अपिलावर सुध्दा सूचना जारी करावी.''

आणि ज्याअर्थी, वरील नमुद प्रकरण २४ जानेवारी, २०२४ रोजी सन्मा. रजिस्ट्रार यांच्या न्यायालयात सूचीबध्द होते, त्यावेळी खालील आदेश मंजुर करण्यात आले:-

''उत्तरवादी क्र. २ आणि ३ यांच्यावर सूचनेची बजावणी करुनही त्यांच्या वतीने कोणीही हजर राहीले नाहीत. अपिलदारांनी उत्तरवादी क्र. १ च्या संदर्भात पर्यायी बजावणीकरिता अर्ज दाखल केला.

त्याला परवानगी देण्यात आली .

नियमानुसार पुढील कार्यवाहीसाठी रजिस्ट्री

११.०३.२०२४ रोजी पुन्हा सूचीबध्द''.

आता त्यामुळे सूचना घ्यावी की, वरील अपील हे यथावकाश न्यायालयासमोर सुनावणीसाठी ठेवण्यात येईल त्यावेळी तुम्ही एकतर व्यक्तीश: किंवा तुमच्याद्वारे नियुक्त सदर न्यायालयाच्या नोंदीवरील विकलांमार्फत हजर राहुन अपिलाला सवलत का मंजुर करु नये याची कारणे न्यायालयात दर्शवु शकता.

तुम्ही सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसात किंवा सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी २ आठवडे अगोदर जे आधी असेल याचिकेच्या विरोधात तुमचे शपथपत्र दाखल करु शकता, परंतु तसे अपिलात नमुद पार्श्वभूमी किंवा कायद्याच्या प्रश्नांसाठी विरोधाची पार्श्वभूमी नमुद करुन करणे आवश्यक आहे आणि ज्यांचे आदेश अपील दाखल करण्यात आले आहे त्यांच्या विरोधात न्यायाधिकरणासमोर अशी विनवणी आणि दस्तावेज दाखल करु शकता.

पुढे सूचना घ्यावी की, जर तुम्ही वरील प्रमाणे हजर राहण्यास कसूर केली ते तुम्हाला पुढील कोणतीही सूचना देण्यात येणार नाही आणि वरील नमुद प्रकरण तुमच्या गैरहजेरीत निकाली काढण्यात येईल.

दिनांक १२ फेब्रुवारी, २०२४

असिस्टंट रजिस्टार

CBC 15204/11/0274/23-24

कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड. आयसीआयसीआय एचएफसी **PICICI** Home Finance कापार कापाल : आवताआवताल । कापार कापाल । আवताआवताल । कापार कापाल । वार्ष कापाल वार्ष कापाल । वार्ष कापाल वार्ष कापाल । वार्ष कापाल वार्ष कापाल वार्ष कापाल । वार्ष कापाल वार्ष कापाल वार्ष कापाल वार्ष कापाल वार्ष कापाल । वार्ष कापाल वार्ष कापाल

शाखा कार्यालयः १ला मजला, इंदिरा हाईट्स, प्रमोद महाजन गार्डन जवळ, डोंगरी वसती गृह समोर, जुना गंगापूर नाका, नाशिक ४२२००५ **शाखा कार्यालय:** २रा मजला. २०३. प्लॉट क्र. २. केटी एम्पायर. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वर. नवघर, वसई (प) – ४०१२०२.

शाखा कार्यालय: २रा मजला, सोनावणे कॉम्प्लेक्स, कामदार पेट्रोल पंपाच्या बाजूला, मिनी मार्केट, मेन रोड, लातूर - ४१३५१२ **शाखा कार्यालय:** ऑफिस क्र. १०५ ते १०७, १ला मजला, प्लॉट क्र. २९, आयरे, एएआय सीएचएस लि., केळकर रोड, रामनगर, डोंबिवली (पू)– ४२१२०१.

(नियम ८(६) साठी परंतुके पहा) स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ८(६) चे परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना विशेषतः सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे

गहाण/प्रभारित आहे, जिचा **प्रत्यक्ष कब्जा** आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लि.च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती ''जे आहे जेथे आहे'' 'जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

अ.	कर्जदार/सह-कर्जदार/	तारण मत्तेचा तपशील सह	थकीत रक्कम	राखीव किंमत	मिळकतीच्या	लिलावाची
क्र.	हमीदार/कायदेशीर वारस यांचे नाव/कर्ज खाते क्र.	काही असल्यास ज्ञात भार		इसारा अनामत रक्कम	निरीक्षणाची तारीख	तारीख व वेळ
	(0)	(0)	(0)	4.67	आणि वेळ	(0)
(y)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
۶.	दिलावर अब्बासअली खान	वेस्टर्न साईड डाटा नगर चुचाळे	₹.	₹.	मार्च १८,	मार्च २७,
	(कर्जदार) लाइका दिलावर खा	नगर, नाशिळ ३६/ए, प्लॉट क्र.	4८,४५,५२०/-	९,००,०००/-	2028	2058
	(सह-कर्जदार) कर्ज खाता क्र.	१३, नाशिक.	फेब्रुवारी १५,	रु. ९०,०००/-	स. ११.०० ते	दु. ०२.०० ते
	कज खाता क्र. एलएचएनएएस००००१३१८०२१		२०२४		दु. ३.००	दु. ३.००
٦.	पवार संजीत ठाकरू (कर्जदार)	प्लॉट क्र. ५३ आणि ५४, जुना	₹.	₹.	मार्च १८,	मार्च २७,
	प्रतिभा संजिव पवार (सह-कर्जदार)	सर्व्हें क्र. ३५७/ए, नविन सर्व्हें क्र.	२२,५०,२४६/-	१२,५२,८००/-	२०२४	२०२४
	कर्ज खाता क्र.	३८६/१, मौजे उमरगा, तालुका	फेब्रुवारी १५,	₹.	स. ११.०० ते	दु. ०२.०० ते
	एलएचएलएटी००००१३७७७२३	उमरगा, जिल्हा उस्मानाबाद वरील घर.	२०२४	१,२५,२८०/-	दु. ३.००	दु. ३.००
₹.	निलेश शर्मा (कर्जदार)	जय हिंद कॉलनी, घनश्याम गुप्ते	₹.	₹.	मार्च १८,	मार्च २७,
	प्रियंका शर्मा (सह-कर्जदार)	रोड, शिव मंदिर डोंबिवली मागे,	८२,२९,५९७/-	४५,५४,४२३/-	२०२४	२०२४
	कर्ज खाता क्र.	महात्मा फुले रोड, डोंबिवली	फेब्रुवारी १५,	₹.	स. ११.०० ते	दु. ०२.०० ते
	एनएचटीएनई००००१२७३३५८	पश्चिम, जि. ठाणे, पिनकोड-	२०२४	४,५५,४५०/-	दु. ३.००	दु. ३.००
		४२१०२०२ येथील स्थित गाव				
		गावदेवी च्या सर्व्हे क्र. जुना २७३				
		नविन ८५, हि.क्र. २/१बी आणि				
		२/१सी येथील वैष्णवी हाईट्स अशा ज्ञात बिल्डिंगमधील ६व्या				
		मजल्यावरील फ्लंट क्र. ६०४.				
\parallel				_	मार्च १८,	मार्च २७,
٧.	राजेश रामचंद्र कांते (कर्जदार) कांते दिनेश रामचंद्र (सह-कर्जदार) कर्ज	कुरगाव ग्रामपंचायत जिल्हा पालघर-४०१५०२ च्या	रु. ३३,८५,७३६/-	₹.	माच १८, २०२४	माच २७, २०२४
	खाता क्र.	हद्दीमधील गाव कुरगाव, बोईसर	२२,८५,७२६/ - फेब्रुवारी १५,	२५,४२,३२०/- ह.	स. ११.०० ते	दु. ०२.०० ते
	एलएचबीओव्ही००००१४५६५९५	(प.), ता. पालघर, जि. ठाणे च्या	कश्रुपारा <u>५</u> ५, २०२४	?.48.280/-	द. ३.००	दु. ३.००
	आणि	सर्व्हे क्र. १७८/३, १९/३/१,	1010	1,70,700/-	9. 4.00	3. 4.00
	एलएचबीओव्ही००००१४५६५९३	88/3/2, 88/3/3, 88/3/8				
		येथील राऊळ नगर अशा ज्ञात				
		बिल्डिंगमधील बिल्डिंग टाईप ३बी				
		ए विंग च्या ४थ्या मजल्यावरील				
		फ्लॅट क्र. ३बी, ए/४०३.				

ऑनलाईन लिलाव हा लिलाव एजन्सी <mark>ग्लोब टेकची</mark> वेबसाईट **(युआरएल लिंक–https://BestAuctionDeal.com)** वर करण्यात येईल. गहाणदार/नोटीसी यांना **मार्च २६, २०२४ रोजी सायं**. ०५.०० पूर्वी पर्यंत पुढील व्याजासह एकूण थकबाकी भरण्याची अंतिम संघी देण्यात येत आहे, अन्यथा तारण मत्ता वरील

वेळापत्रकाप्रमाणे विकण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, १ला मजला, इंदिरा हाईट्स, प्रमोद महाजन गार्डन जवळ, डोंगरी वस्ती गृह **समोर, जुना गंगापूर नाका, नाशिक ४२२००५** येथे इसारा अनामत रक्कम (इअर) आरटीजीएस/डिमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई मध्ये उल्लेखित) **मार्च २६, २०**२४ **किंवा पूर्वी द. ०४.०० पूर्वी** सादर करणे आवश्यक आहे. संभाव्य बोलीदारानी नोंदणी प्रपत्राची स्वाक्षांकित प्रते आणि बोली, अटी आणि शतींचे प्रपत्र **मार्च २६,** २०२४ किंवा पूर्वी सायं. ५.०० पूर्वी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, १ला मजला, इंदिरा हाईट्स, प्रमोद महाजन गार्डन जवळ, <mark>डोंगरी वस्ती गृह समोर, जुना गंगापूर नाका, नाशिक ४२२००५</mark> येथे सादर करावी. इसारा अनामत रकमेचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) **नाशिक, उस्मानाबाद, ठाणे, पालघर** येथे देय **आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लि.**–लिलाव च्या नावे नॅशनलाईज्ड/शेड्यल्ड बॅंकेवरील असणे आवश्यक आहे.

निरिक्षण, लिलावाच्या अटी आणि शर्ती किंवा निविदा सादर करण्याच्या सदभातील पुढील कुठल्याही स्पष्टिकरणासाठी कृपया ९९२०८०७३०० वर <mark>आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड</mark> यांना किंवा आमचे सेल्स आणि मार्केटिंग पार्टनर ने**क्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड** यांना संपर्क

प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कोणातीही किंवा सर्व बोली फेटाळण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया https://www.icicihfc.com/ यावर भेट द्या. प्राधिकत अधिकारी दिनांक : फेब्रुवारी २२, २०२४ आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड ठिकाणः नाशिक, उस्मानाबाद, ठाणे, पालघर,

यूनियन बैंक (🌖 Union Bank

नोंदणीकृत कार्यालय, मुंबई ठाणे, धनलक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, गोकुळ नगर, नवनीत मोटर्स जवळ, ठाणे (प), ४००६०१. टेलि.: ०२२-२१७२११४५ (डी)/१७४६/३७४१ फॅक्स : ०२२-२१७२१६११ क्रेडिट रिकव्हरी आणि कायदेशीर सेवा विभाग

सरफैसी २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत जारी मागणी सूचना

—— पंटर्भ∙ आरओएमयएमटी /सीआरएलडी / १३६ / २०२३ – २४

१. (ए) श्री. धनराज भाऊराव कांबळे, एसएस III, रूम क्र. ३८१, सेक्टर २ ऐरोली नवी मुंबई – ४००७०८. **१ (बी) श्रीम. लता धनराज कांबळे,** एसएस III, रूम क्र. ३८१, सेक्टर २ ऐरोली नवी मुंबई – ४००७०८.

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) सहवाचता कलम १३ (३) अंतर्गत सूचना.

(खाते क्र. ६३२४०६६५००००१०९) - रेल्वे स्टेशन शाखा (६४१६०) . तुम्ही येथील प्रेषिती क्र. १ (ए) यांनी आमच्या रेल्वे स्टेशन रोड, ठाणे (६४१६०) शाखेकडून खालील पतसुविध पुरत्य निर्मात (त्रामा) है (त्रामा) कार्य निर्मालक करने हैं। येतत्या आणि समाधानकारक रित्या खाते चालियों /थकाबती/हों/व्याजाची परतफेड करण्यास कस्तु केली आहें आणि त्यामुळे इन्क्रम रिकप्रिशन ॲण्ड पूर्डेन्शियल अकार्केटिंग नॉर्मनुसार आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तुमचे खाते २९.०१.२०२४ रोजीस नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. ०५.०२.२०२४ रोजीस रु. १२.१३.५४१.०५ (रुपये बारा लाख तेरा हजार पाचशे एकेचाळीस आणि पैसे पाच मात्र) सह एकत्रित ५.०२.२०२४ पासून कंत्राटी दराने पुढील व्याज आणि प्रभार ची रक्कम तुमच्या खात्यामध्ये थकीत आहे

वराल सदर	वराल सदर खात्याच्या सदमाताल तुम्हा क्र. १ (९) कडाल यकवाका रकमचा तपाराल खालाल प्रमाण:					
सुविधे	२९.०१.२०२४	३१.१०.२०२३	दंडात्मक	बँकेद्वारे	एकूण देय	
चे	म्हणजेच एनपीए	पासून	व्याज	झालेली		
प्रकार	तारखे रोजीस थकीत	०५.०२.२०२४ पर्यंत	(सरळ)	खर्च/		
	रक्रम	न लावलेले व्याज		प्रभार		
गृह कर्ज	₹.	रू. ३४,०६०.००	0.00	0.00	रू. १२,१३,५४१.०५	
	११,७९,४८१.०५					

बँकेला थकीत बनणारे थकीत पैसे किंवा पैशांचा परतावा सुरक्षित करण्यासाठी **श्री. धनराज भाऊराव कांबळे आणि** श्रीम. लता धनराज कांबळे यांनी दस्तावेज निष्पादित केले आहेत आणि तारण हितसंबंध निर्माण केले आहेत. येथील खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकतीचे गहाण:

एसएस ॥।/ई–३७१. तळ मजला. नवजीवन रहिवासी मालक संघ. प्लॉट क्र. ई–२. सेक्टर–२. ऐरोली नवी मंबई आम्ही याद्वारे सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत तुमचे संपूर्ण दायित्व निभावण्यासाठी आणि तुम्ही निष्पादित केलेल्या कर्ज दस्तावेजांच्या अटी आणि शर्तीनुसार रु. १२,१३,५२१,०५ (रुपये बारा लाख तेरा हजार पाचशे एकेबाळीस आणि पैसे पाच मात्र) सह एकत्रित ०५.०२.२०२४ पासून कंत्राटी दराने पुढील व्याज आणि प्रभार ची रक्कम चुकती करण्यासाठी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲमेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार तुम्हाला बोलाविणे करीत आहोत, कसूर . केल्यास, आम्हाला सदर ॲक्ट अंतर्गत दिलेल्या कोणत्याही किंवा सर्व अधिकारांचा वापर करून बँकेच्या नावे तुम्ही

बनवलेल्या खालील तारणांची सक्त वसली करणे भाग पडेल. अधिनियमाच्या कलम १३(१३) नुसार सदर सूचनेच्या प्राप्तीनंतर तुम्हाला बँकेच्या सहमतीशिवाय वरील तारण निकाली काढणे किंवा व्यवहार करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे

तुमचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८ . ऱ्या तरतदींकडे वेधण्यात येत आहे.

दिनांक: ०५.०२.२०२४ ठिकाण: ठाणे अनंत जोशी, मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that our client wants to investigate the title of 1) MR. AKHERAJ PUNSHI CHHEDA 2) MR. SURYAKANT GAJANAN SATHYE 3) MR. KISHOR SHIVAJI HOMKAR "the Owners") who have negotiated with our client for grant of development rights in respect of the property more particularly described in the schedule hereunder written ("the said Property"), subject to the rights of the tenants in the Property.

ALL PERSONS including an individual, a Hindu Undivided Family, company, banks, financial institution(s), non-banking financia institution(s), a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any objection, claim, right, title, share and/or interest of whatsoever nature in espect of the said Property or any part or portion thereof including TDR consumption or FSI or any built up area constructed and/or to be onstructed thereon and in respect of the original documents lost or misplaced or whether by way of inheritance, share, mortgage, sale ransfer, lease, lien, license, charge, trust, covenant, claim, maintenance right of residence, easement, right of way, pre-emption, gift, exchange assignment, possession, allotment, occupation, let, lease, sub-lease, sub icense, tenancy, sub-tenancy, devise, demise, bequest, partition, suit njunction order, acquisition, requisition, attachment, lispendence encumbrance, agreement, contract, memorandum of understanding amily arrangement, settlement, relinquishment, power of attorney demand or any decree or award passed by any court or authority reservation, development rights, joint ventures, arrangements artnerships, loans, advances, by operation of law or otherwise claiming nowsoever are hereby requested to make the same known in writing along with certified true copies of all supporting documents and/or evidence of claim and/or interest to the undersigned at VIS LEGIS LAW PRACTICE, 1101/1102, 11th Floor, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 021 within **14 days** of publication of this present notice, failing which it would be deemed that no such claim or claims, right, title or interest exists and same shall be treated as deemed to nave been waived and/or abandoned, surrendered, relinguished released and our client shall proceed to enter into Development Agreement without reference to such claim, if any and that such claim wil

not be binding upon our client. **SCHEDULE**

ALL THAT piece or parcel of Pension and Tax (Redeemed) Land or ground together with messuage, tenement or dwelling house standing hereon and known as Mukund Niwas (ground plus three floors), situate ying and being at the Junction of Girgaum Road and Kandewadi Road ontaining by admeasurement about 105 sq. yds equivalent to 96 sq. mtrs (87.79 sq. mtrs. as per property card) bearing Cadastral Survey No. 192 of Girgaum Division in the Registration Sub- District and Town of Bombay and bearing Collector's New No. 1461, New Survey No. 1/7736 and assessed by the Assessor and Collector of Municipal Rates and Taxes under D- Ward No. 285, Street No. 187 and 199

VIS LEGIS LAW PRACTICE

Place: Mumbai Date: 22nd February, 2024

कर्जदारांचे नांत

1101/1102, Raheia Chambers. Free Press Journal Marg Nariman Point, Mumbai - 400021 Email: mumbai@vllp.co.in क्र. ५०१, बेसमेंटमधील कार पार्किंग स्पेस क. ५०१ आणि सदर इमारतीसाठीचे सामान्य/सामाईक अणि प्रतिबंधात्मक/ मर्यादित क्षेत्र आणि सुविधामधील ३.६१% अविभाजीत हितसंबंध, १९ फेब्रुवारी, २००८ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. ००९ अन्वये सत्गरु सष्टी कोंडोमिनिअम धारक क्र. ०३३ ते ०३६(दोन्ही एकत्रित) चा प्रत्येकी

रु.१००/- (रुपये शंभर) चे ४(चार) पूर्ण

भरणा शेअर्स (परिसर) साठी श्री. ॲरोन

जाहीर सूचना

याद्वारे सचना देण्यात येते की. आम्ही

सीटीएस क्र. एफ/८४९, प्लॉट क्र. ५१

टीपीएस क्र. III. २९वा रोड.

बांद्रा(पश्चिम), मुंबई ४०००५० धारक

जिमनीवर उभारीत सत्गुरु सृष्टी इमारतीच्या

पाचव्या मजल्यावरील मोजमापीत अंदाजे

९१३ चौरस फीट बिल्ट अप क्षेत्र संलग्नीत

८४.८५ चौरस मीटर्स किंवा तत्सम, फ्लॅट

मार्टिन डीॲब्रीओ यांचे नामाधिकार तपासत सर्व व्यक्ती ज्यांना सदर परिसराच्या संदर्भात किंवा त्यामध्ये कोणताही इस्टेट, हक, नामाधिकार, हितसंबंध किंवा मागणी साठी दावा जसे की विक्री, गहाण, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, प्रभार, धारणाधिकार, कुळवहीवाट, उप-कुळवहीवाट, परवाना, भेट, वारसा, निर्वाह, भार किंवा अन्यकाही जर असल्यास तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय लेन्टिन चेंबर्स. १ला मजला. दलाल स्टीट. फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे पुष्ट्यर्थ संबंधित नोटरी केलेल्या प्रमाणित दस्तावेजीय पुराव्यांसह या सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे कसूर

येतील आणि ते त्यागीत मानले जातील. २२ फेब्रुवारी, २०२४ रोजीस मतुभाई जमीयतराम ॲन्ड असोशिएट्स (रुक्शाना मिलवाला)

केल्यास तसे हक किंवा दावे सोडून देण्यात

भागीदार

जाहीर सूचना

होली कॉस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड चे सभासद/मालक हे येथे खालील परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेली होली क्रॉस सीएचएस लि च्या फ्लॅट धारक क्र १९, बी विंग, २रा मजला माझ्या अशिलांना हस्तांतर/विक्री करण्यास इच्छक आहेत. कोणत्याही व्यक्तीला सदर फ्लॅटच्या संदर्भामध्ये कोणताही दावा किंवा हक जसे की, वारसाहक, शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट, ताबा किंवा भार किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर याद्वारे निम्नस्वाक्षरीकारांना सर्व पूरक कागदपत्रासह त्यांचे तसे दावे जर असल्यास या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, कोणत्याही तशा दाव्याच्या संदर्भाशिवाय सदर फ्लॅटचे हस्तांतर विक्रीकरिताचा वरीलसदर व्यवहार पूर्ण केला जाईल आणि तशा व्यक्तींचे दावे जर असल्यास ते त्यागित समजले जातील आणि माझ्या अशीलांवर

वरील उल्लेखित परिशिष्ट:

मुंबईचा नोंदणीकृत जिल्ह्यातील गाव: किरोळ, तालुका कुर्ला चा सीटीएस क्र. ५६७(भाग) संलग्नीत मोजमापीत ४७१.७० चौ मी होली क्रॉस सीएचएस लि., कुर्ला, मुंबई ४०००७० च्या फ्लॅट धारक क्र १९, बी विंग, २रा मजला.

सूचना घ्यावी की, मॅरिएट नॉर्मन ड्रेगो हे बंधनकारक असणार नाहीत

दिनांक: २२/०२/२०२४.

ॲड. इस्माईल के. शेख ५०८, द सुमीत बिझनेस बे, गुरु नानक पेट्रोल पंपमागे अंधेरी कर्ला रोड. अंधेरी पूर्व, मुंबई ४०००६९.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्ट्रेस्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना

अनु.	कर्जदाराचे नाव	गहाण मालमत्तेचा तपशिल	एनपीए दिनांक	थकित रक्कम (रू.)
क्र.	(अ)	(ৰ)	(क)	(ঙ্ব)
1	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं. 107, पहिला मजला, इमारत नं.	09.01.2024	₹.22,86,565.39
	HHLDUB00253592	क्युक्यु21, एक्सर्बिया एक्सप्रेस सिटी, गाव		(रूपये बावीस लाख सहाऐंशी
	1.डायगो फ्रान्सिस मार्टिन्स	मडप, तालुका खालापुर, रायगड-410201,		हजार पाचशे पासष्ठ आणि
	2.शॅरोन रेजिनाकोरिया ई	महाराष्ट्र		एकोणचाळीस पैसे फक्त)
	मार्टिन्स			08.12.2023 या तारखेस
2	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं. 301, तीसरा मजला, विंग -ई, इमारत	10.12.2023	रू.12,57,664.61
	HHLBAD00352880	नं.1,श्री वल्लभ आंगन, सर्व्हे नं.77, हिस्सा		(रूपये बारा लाख सत्तावन
	1.चंद्रकांत अनंत जाधव	नं.2, गाव देवलवाडी, तालका कर्जत,		हजार सहाशे चोसष्ठ आणि
	2.अंजली चंद्रकांत जाधव	रायगड - 410101, महाराष्ट्र		एकसष्ठ पैसे फक्त)
		, , ,		31.01.2024 या तारखेस
3	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं. 704, सातवा मजला, इमारत कल्पवृक्ष,	09.01.2024	रू.12,58,564.88 (रूपये
	HHLKAL00227709	अमृत धारा, विंग -बी, गाव श्रीगाव,तालुका		बारा लाख अठ्ठावन हजार
	1.प्रवीण दामोदर तावडे	अंबरनाथ, बदलापुर, ठाणे- 421503, महाराष्ट्र		पाचशे चोसष्ठ आणि अठ्ठासी
	2. प्रेरणा प्रवीण तावडे	-		पैसे फक्त) 08.02.2024 या
				तारखेस
4	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं.505, पाचवा मजला, इमारत नं.सी6,	05.12.2023	रू.5,80,568.13 (रूपये
	HHLTHN00456488	ऑलम्पियो रिवरसाइड, गाव अवसरे, तालुका		पाच लाख ऐंशी हजार
	1. खलीक अहमद खान	कर्जत, रायगड -410201, गाव		पाचशे अडुसष्ठ आणि
	2. शर्फुन खलिक अहमद	खाद्याचापाडा, तालुका कर्जत,		तेरा पैसे फक्त) 07.02.2024
		रायगड - 410101, महाराष्ट्र		या तारखेस
5	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं.615, सहावा मजला, इमारत जी7,एक-	10.12.2023	₹.3,81,868.75
	HHLPNV00387024	सर्बिया वांगणी, खाद्याचापाडा कर्जत,		(रूपये तीन लाख एक्याऐंशी
	1. नंद किशोर तिवारी उर्फ नंद	रायगड - 410201, महाराष्ट्र		हजार आठशे अडुसष्ठ आणि
	किशोर तिवारी			पंच्याहत्तर फक्त) 30.01.2024
	2. निलम देवी नंदिकशोर तिवारी			या तारखेस
6	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं. 313, तीसरा मजला, इमारत नं.	09.01.2024	रू.7,72,945.76
	HHLKAL00404815	जी5,एक्सर्बिया वांगणी फेज़ III, गाव		(रूपये सात लाख
	1.सिद्धार्थ पानपाटील उर्फ	खाद्याचापाडा, तालुका कर्जत, जिला		बाहत्तर हजार नऊशे
	सिद्धार्थ नामदेव पानपाटील	रायगड - 410101, महाराष्ट्र		पंचेचाळीस आणि शहात्तर
	2.कविता वसंत उमाले उर्फ			पैसे फक्त) 08.02.2024 या
	कविता सिद्धार्थ पानपाटील			तारखेस
7	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं. 403, चौथा मजला, फेज़ 1,	04.01.2024	枣.12,21,570.91
	HHLPNV00350555	एक्सर्बिया वांगणी, गाव खाद्याचापाडा, तालुका		(रूपये बारा लाख एकवीस
	1.कमलेश कुमार बी सिंह उर्फ	कर्जत, जिला रायगड - 410101, महाराष्ट्र		हजार पाचशे सत्तर आणि
	कमलेश कुमार बसवन सिंह			एक्याण्णव पैसे फक्त)
	2.किरण कमलेश सिंह उर्फ			08.02.2024 या तारखेस
	किरण कमलेश कुमार सिंह			

वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकांनसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ ''ड "मध्ये दर्शविल्याप्रमाणे थिकत रक्कम आहे.

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने कृचराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमत्ता (स्तंभ क मध्ये तारीख अनुसार)

म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सुचीत करीत आहेत. वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्यांने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थिकत रकमे सह आजपर्यंत चे व्याज, खर्चे आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील.

कपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतदीं अनव्ये ''कर्जदार सिक्यअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती. शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात असेल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सचना. बोली. किंमती आमंत्रित करणे. जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्ता परत मिळवण्यास पात्र नसेल.

सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात.

कते इंडियाबल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड प्राधिकत अधिकारी

सही/-

PUBLIC NOTICE

Redevelopment of property situated at F.P. No. 620 of T.P.S. IV Mahim Division, bearing Ward No. GN-3255(1A) situated at Senapati Bapat Marg, Dadar (west), Mumbai-400 028 known as "**Tulsi Bhuvan"** within the Registration District and Sub-District of Mumbai City. M/s. Sugge One Developers Pvt. Ltd. who have the authourity to redevelop the above mentioned property. The following are the list of the tenants / occupants of the structure

Sr. No.	Name of Tenant/s	Name of Occupant/s	Floor	Room/ Unit No
1	Manjula Manilal Mistry and	Manjula Manilal Mistry and	Gr	1
	Nikul Arvindbhai Mistry	Nikul Arvindbhai Mistry		
2	Murarilal K. Sharma and	Ajit Murarilal Sharma	Gr	2
	Ajit Murarilal Sharma"			
3	Smt. Diwaliben Raghunath Mistry	Smt. Diwaliben Raghunath Mistry	Gr	3A
4	Pravinbhai Raghunath Mistry	Pravinbhai Raghunath Mistry		
	and Arvind R. Mistry	and Arvind R. Mistry	Gr	3B
5	Prabhavati Govind Dalvi and	-		
	Pratima C. Chavan	Mr. Prakash Chandrakant Dalvi	Gr	4
6	Pranoti Jaywant Chorge	Pranoti Jaywant Chorge	Gr	4A
7	Swati Ramesh Chorge	Swati Ramesh Chorge	Gr	4B/RU
8	Tikaram Bulchand	Pratik Hemchandra Khatri	Gr	5
9	Janabai Dattatray Dhere	Janabai Dattatray Dhere	Gr	6
10	Kiran Ganpat Patil	Kiran Ganpat Patil	Gr	7
11	Rajkumar Omprakash Lath and	Rajkumar Omprakash Lath		
	Saraswati Rajkumar Lath	and Saraswati Rajkumar Lath	Gr	8
12	Virji Bhachubhai Gala	Virji Bhachubhai Gala	Gr	9
13	Rinki Ratnesh Singh	Rinki Ratnesh Singh	1st	10
14	Jalajabai A. Kotian	Kept in abeyance	1st	11
15	Chetna Vasant Satra	Chetna Vasant Satra	1st	12
16	B. S. Marathe	Kept in abeyance	1st	13
17	Snehal Dilip Takale	Snehal Dilip Takale	1st	14
18	Sapna Subhash Marathe and	Sapna Subhash Marathe and	100	
	Annie Philip Fernandes	Annie Philip Fernandes "	1st	15
19	Jonathan Moses Wakrulkar	Jonathan Moses Wakrulkar	1st	16
20	Yeshwant G. Kolwankar	Kept in abeyance	1st	17
21	Ramkumar Shivnath Singh	Ramkumar Shivnath Singh	1st	18
22	Lalti Bombay Shankar Gupta	Lalti Bombay Shankar Gupta	2nd	19
23	Minal Ramesh Chorge,	Minal Ramesh Chorge,	2.110	10
	Manisha Ramesh Chorge.	Manisha Ramesh Chorge.		
	Swatii Ramesh Chorge and	Swatii Ramesh Chorge and		
	Mamta Prashant Shenoy	Mamta Prashant Shenoy	2nd	20
24	Nita Arun Naik	Kept in abeyance	2nd	21
25	Vinod Trikamdas Nagpal	Vinod Trikamdas Nagpal	2nd	22
26 26	Vijaykumar Ratanji Mistry and	Vijaykumar Ratanji Mistry	LIIU	
	Jitesh Vijaykumar Mistry	andJitesh Vijaykumar Mistry	2nd	23
27	Amit Vijaykumar Mistry and	Amit Vijaykumar Mistry	-110	20
	Rita Amit Mistry	and Rita Amit Mistry	2nd	24
28	Dhangauri Devendra Mistry	Dhangauri Devendra Mistry	2nd	25
29	Prashant Devendra Mistry and	Prashant Devendra Mistry and	ZIIU	20
_0	Pooia Prashant Mistry	Pooja Prashant Mistry	2nd	26
30	Jagrat Dineshchandra Mistry and	Jagrat Dineshchandra Mistry and	ZIIU	20
00	Nileshkumar Dineshchandra Mistry	Nileshkumar Dineshchandra Mistry	2nd	27
31	Dineshchandra Kunvarji Mistry	Kept in abeyance	3rd	Terrac
υI	Diliesiiciiaiicia Kulivaiji WiStry	rrept iii abeyailde	Jul	Roor
32	Pranoti Jaywant Chorge		Gr	1A
32 33	Meena Raiesh Gawande		Gr	9A
JJ	Iniceria Najesti Gawanue		l Gi	ЭA

M/s. Sugee One Developers Pvt. Ltd. Address: 3rd Floor, Nirlon House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400030

डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड

सीआयएनः एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४६६२ नोंदणीकृत कार्यालय: ५०१, आकृती ट्रेड सेंटर, रोड क्र. ७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३

ईमेलः info@deccangoldmines.com/dgmlagm@deccangoldmines.com वेबसाईटः www.deccangoldmines.com

सूचना याद्वारे देण्यात येते कीः

कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी आणि निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे (''एमसीए'') जारी जनरल सर्क्युलर्स च्या अनुपालनात डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड (''कंपनी'') ची ०३/२०२३-२४ विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) ही ०३/२०२३-२४ ईजीएम निमंत्रणाच्या १४ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या सूचनेत नमुद केलेले विशेष कामकाज करण्यासाठी गुरुवार, १४ मार्च २०२४ रोजीस स. ११.३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्यात येणार आहे

निगम व्यवहार मंत्रालयाने त्यांचे जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, ०३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ सह एमसीएद्वारे जारी अशा इतर प्रयोज्य सर्क्युलर्स, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') ने त्यांच्या १५ जानेवारी, २०२१ दिनांकित सं. क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ धारक सर्क्यलर सहवाचत १२ मे. २०२० दिनांकित सं क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ धारक सर्क्युलर सहवाचत १३ मे, २०२२ दिनांकित सं. क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर पी/२०२२/६२ धारक सर्क्युलर आणि कोणतेही अन्य कायदे आणि निमावलीद्वारे व्हिहिओ कॉन्फरसिंग (व्हिसी) किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत सर्वसाधारण सभा घेण्याला कंपन्यांना परवानगी दिली आहे. त्यानुसार वरील सदर एमसीए जनरल सर्क्युलर्सच्या आवश्यकतेच्या अनुपालनामध्ये कंपनीने व्हीसी किंवा ओएव्हीएम मार्फत ईजीएम बोलीविली

सदर एमसीए सर्क्युलर दिनांक ५ मे, २०२० आणि सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी१, सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० ने भागधारकांना ईजीएम सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती छापने आणि पाठविण्याच्या संदर्भात कंपन्यांना शिथलीकरण मंजुर केले आहे. त्यानुसार कंपनी कट ऑफ तारीख म्हणजेच १६ फेब्रुवारी, २०२४ रोजीस कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफ एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसुकडे ई-मेल आयडी नोंदविलेल्या भागधारकांना ईजीएमल बोलाविणारी सूचना ची फक्त सॉफ्ट कॉपी पाठवली आहे. ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल आयडी कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे अद्ययावत केलेले नाहीत ते <u>info@deccangoldmines.com/dgmlagm@deccangoldmines.com</u> येथे कंपनीकडे विनंती पाठवून ईजीएमच्या सूचनेची सॉफ्ट कॉपी प्राप्त करू शकतात. पर्यायी ईजीएमची मचना कंपनीची वेबमाईट म्हणजेच वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट ($\underline{www.instavote.linkintime.co.in}$) वर सुद्धा उपलब्ध करण्यात येईल. कंपनी अधिनियम २०१३ चे कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड अंद्रमिनिस्ट्रेशन) २०१४ चा नियम २० आणि दिन्स्ट्रिट्य ऑफ कंपनी मेकेटरीज ऑफ दंदिया टारे

मतदान करणे त्यांना शक्य होण्यासाठी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे परविलेल्या 'दुरस्थ ई-मतदान'' च्या सुविधेचा तिच्या सभासदांना प्रस्ताव दिल्याचा आनंद होत आहे. कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तरत्दीनुसार तपशील खालील

जारी लिस्टिंग रेग्यलेशन्स ॲण्ड सेक्नेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिग्ज (एसएस-२) च्या

रेग्यलेशन ४४ नसार कंपनीला सदर सचनेत नमद सर्व ठरावांवर इलेक्टॉनिक माध्यमाने त्यांचे

ए. १४ फेब्रुवारी, २०२४ दिनांकित ईजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने करता येईल बी. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दुरस्थ ई-मतदान सुरू होण्याची तारीख वेळः सोमवार, ११ मार्च रोजी

स. ०९.०० वा. (भाप्रवे) सी. डलेक्टॉनिक माध्यमाने दरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची तारीखा आणि वेळः बुधवार, १३

मार्च २०२४ रोजी सायं. ०५.०० वा. डी. दरस्थ ई-मतदानादारे मतदान किंवा ईजीएमच्या वेळी ई-मतदानासाठी पात्रता ठरविण्यासाठी कट ऑफ तारीख आहे गरुवार. ०७ मार्च २०२४

ई. कोणीही व्यक्ती ज्यांनी ईजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहे आणि कट-ऑफ तारीख म्हणजेच ०७ मार्च. २०२४ रोजीस शेअर्स धारण केले आहेत ते लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी ईजीएमला बोलाविणाऱ्या सूचनेत जोडलेल्या टिपांमधील दरस्थ ई-मतदान माहितीचा संदर्भ घेऊ शकतात.

एफ. सभासदांनी नोंद घ्यावी की:

(i) दुरस्थ ई-मतदान मॉड्युल १३ मार्च, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) लिंक इनटाईमद्वारे बंद करण्यात येईल आणि सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

प्रत्यक्ष बॅलट पेपरमार्फत मतदानाची सविधा उपलब्ध करण्यात येणार नाही. तथापी सभासद ई-मतदान प्लॅटफॉर्म त्यांचे मतदान करू शकतात जे ईजीएमच्या वेळी उपलब्ध करण्यात

(ii) ०३/२०२३-२४ ईजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत बोलाविण्यात येत असल्यामुले

(iii) ज्या सभासदांनी ईजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत ईजीएमला हजर राहु शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करू शकत नाहीत.

(iv) ज्या व्यक्तींची नावे कट-ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दरस्थ ई-मतदानाची सविधा घेण्यासाठी तसेच ईजीएमच्या वेळी ई-मतदान करण्यासाठी हेक्कदार राहतील.

जी. दरस्थ ई-मतदानाची प्रक्रिया आणि बाबींकरिता सभासद हे सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्युज्) चा संदर्भ घेऊ शकतात आणि सभासदांसाठी ई-मतदान युजर मॅन्युअल हेल्प सेक्शन अंतर्गत hhttps://instavote.linkintime.co.in उपलब्ध आहे किंवा संपर्क व्यक्तीकडे ईमेल पाठवावा ज्यांचा तपशील खालीलप्रमाणे:

• नाव: प्रथमेश घगारे

• हुद्दाः (असोसिएट क्लायंट रिलेशन्स) लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.

• पत्ताः सी-१०१, २४७ पार्क, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०० ०८३ • ईमेल आयडी: <u>enotices@linkintime.co.in</u>

• फोन क्र.: +९१ २२ ४९१८६००० (एक्स्टें. २३२८)

ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले आहेत आणि ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदविलेले नाहीत ते ०३/२०२३-२४ ईजीएम बोलाविणाऱ्या दिनांक १४ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या सूचनेच्या टिपा सेक्टशन मध्ये नमूद माहितीचा अवलंब करून सभेच्या वेळी ई-मतदानामार्फत किंवा दूरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान करू शकतात.

सभासदांना भविष्यात कंपनीकडून ईमेलद्वारे वार्षिक अहवाल, सूचना, सर्क्युलर इ. सह सर्व पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण केले असल्यास त्यांच्या डीपीज्कडे आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले असल्यास कंपनी आणि/किंवा आरटीएकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अद्ययावत करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

> डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड करिता सही/-स्ब्रमणियम सुंदरम

संचालक मंडळाच्या आदेशादारे

पूर्ण वेळ संचालक कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी डीआयएनः ०६३८९१३८

ठिकाणः मुंबई दिनांकः २१ फेब्रुवारी, २०२४